

दै. रजि. नं.
दाखल ता.

SCC395/2026

समरी क्रि. के. नं. / २०२६

मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीसो, ~~पेठ वडगांव~~

Ex.1/C

यांचे कोर्टात...

गोल्ड स्टार सेल्स अँड सर्विसेस
तर्फे श्री. जमीर आलाउद्दीन बागवान

व.व.४७, धंदा: व्यवसाय,
रा. ३७६४, व्यंकटेश नगर, यादववाडी,
शिरोली पुलाची, ता. हातकणंगले,
जि. कोल्हापूर.

फिर्यादी

विरुद्ध

विश्वराव बेहरिजेस
प्रोप्रा. श्री. वैभव सोनबा निगडे

व.व.३५, धंदा: व्यवसाय,
रा. गट नं. १०६/३/४, पोवार गल्ली,
गगनबावडा रोड, नागदेववाडी, ता. करवीर,
जि. कोल्हापूर.

आरोपी

निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अँक्ट कलम १३८
प्रमाणे फिर्याद.

Order

Put up for Verification

sd/-
JMFC

यातील फिर्यादी यांची फिर्याद अशी की,

- १) फिर्यादी ही गोल्ड स्टार सेल्स अँड सर्व्हिसेस ही भागीदारी संस्था किंवा व्यवसाय संस्था फर्म (Firm) कायदयाअंतर्गत नोंदणीकृत फर्म असून पाण्याच्या बाटल्या तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्याचा व्यवसाय वर नमुद पत्त्यावर करते. आरोपी हे बॉटल पॅकींग व विक्री करणेचा व्यवसाय करतात. आरोपी यांचे गरजे व मागणीप्रमाणे फिर्यादी संस्थेने सप्टेंबर २०२३ पासून पाण्याच्या बाटल्या तयार करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा मालाचा पुरवठा वेळोवेळी आरोपी यांना केलेला आहे व त्यासंदर्भातील बिले, डिलेव्हरी चलन आरोपी यांनी स्विकारलेली आहेत. फिर्यादी संस्थेने आरोपी यांचे खाते ठेवलेले असून सदर खातेप्रमाणे आरोपी यांनी रक्कम रू. १०,३५,२८५/- फिर्यादी संस्थेस कायदेशीर देय लागत आहेत.
- २) फिर्यादी संस्थेने आरोपी यांनी देय असणारी रक्कम आरोपीकडे मागणी केली असता आरोपी यांनी फिर्यादी संस्थेस सदर देय रक्कमेपैकी अंशतः रक्कम भागविनेकरीता बँक ऑफ इंडीया, शाखा: अंबाबाई मंदीर या बँकेच्या आरोपीचे खातेवरील दि. ०१/११/२०२५ इ. रोजीचा रक्कम रू. १,९०,०००/- चा धनादेश नं. ३०५१६८ आरोपीने फिर्यादी यांना दिला आहे. सदरचा धनादेश बँकत भरलेस तो वटेल याची पुर्ण हमी व आश्वसन दिले. सदरचा धनादेश आरोपी यांनी फिर्यादी संस्थेचे कायदेशीर देणे भागविणेसाठी दिलेला आहे.

- ३) आरोपीचे शब्दावर विश्वास ठेवून फिर्यादी संस्थेने सदरचा धनादेश फिर्यादी संस्थेचे खाते असणाऱ्या बँक ऑफ इंडीया शाखा: शिरोली या बँकेत वटणेकरीता भरला असता सदरचा धनादेश न वटता फंड्स इनसफिशिएंट (Funds Insufficient) या शेऱ्यानिशी दि. २८/११/२०२५ इ. रोजीचे बँक मोमोसह परत आला. सदरचा धनादेश न वटता परत आलेचे फिर्यादी संस्थेने आरोपी यांना कळविले असता आरोपीने सदरचा धनादेश पुन्हा बँकेत भरणेस सांगितले व तो वटेल याची पुर्ण हमी व आश्वासन फिर्यादी संस्थेस दिला.

आरोपीचे शब्दावर विश्वास ठेवून फिर्यादी संस्थेने सदरचा धनादेश पुन्हा फिर्यादी संस्थेचे खाते असणाऱ्या बँक ऑफ इंडीया, शाखा: शिरोली या बँकेत वटणेकरीता भरला असता सदरचा धनादेश न वटता फंड्स इनसफिशिएंट (Funds Insufficient) या शेऱ्यानिशी दि. ०६/०१/२०२६ इ. रोजीचे बँक मोमोसह परत आला.

- ४) सदरचा धनादेश देतेवेळी आरोपीने फिर्यादी संस्थेस सदर धनादेश वटेल याची पुर्ण हमी व शाश्वती दिली होती. तथापी आरोपी यांना संपूर्ण जाणीव आणि माहिती होती की सदरचे धनादेश वटणेसाठी भरलेनंतर सदर धनादेश वटेल इतकी रक्कम आरोपीचे खातेवर नसलेमुळे सदर धनादेश वटणार नाही. तथापी फिर्यादी संस्थेकडून घेतलेली रक्कम बुडविणेचे हेतूने आरोपीचे खातेवर धनादेश वटणेइतकी रक्कम नाही असे सांगून देखील आरोपी यांनी फिर्यादी संस्थेस सदरचा धनादेश दिला

आणि फिर्यादी संस्थेचे खातेवर वटणेकरीता भरणेस सांगितले. तथापी सदरचा धनादेश न वटता परत आलेमुळे आरोपी यांनी जाणीवपूर्वक फिर्यादी संस्थेची फसवणूक करून फिर्यादी संस्थेचा गैरवाजवी तोटा केलेला असून आरोपी यांनी याद्वारे स्वतःचा गैरवाजवी फायदा करून घेतलेला आहे.

यावरून आरोपी यांनी फिर्यादी यांचे पैसे बुडविणेच्या हेतुने सदरचा खोटा व लबाडीचा चेक दिलेला असलेचे स्पष्ट होते, त्यावरून आरोपी यांनी न वटणारा चेक देऊन फिर्यादी यांची भयंकर फसवणूक करून भारतीय चलनक्षम दस्तऐवज कायदा या कायदयाखाली भयंकर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे.

- ५) सबब, त्यानंतर फिर्यादी संस्थेने आपले वकील मनोज माने यांचेमार्फत दि. ०४/०२/२०२६ इ. रोजी आरोपीस चेक अनादर व रक्कम मागणीबाबत नोटीस पाठविली असता सदर नोटीस आरोपीस दि. ०५/०२/२०२६ इ. रोजी लागू झालेली असून ती आरोपीने स्विकारलेली आहे. प्रस्तुतची चेक अनादर नोटीस आरोपी यांनी स्विकारून सुध्दा प्रस्तुत नोटीसीस कोणतेही कायदेशीर उत्तर दिलेले नाही अगर आरोपी यांनी फिर्यादी संस्थेची कायदेशीर देय रक्कम मुदतीत दिलेली नाही.

६) फिर्यादीस कारण :

यातील आरोपी यांनी फिर्यादी संस्थेच्या कायदेशीर येणे असलेल्या रक्कमेच्या परतफेडी पोटी रक्कम रू. १,९०,०००/- (अक्षरी रू. एक लाख नव्वद हजार फक्त) इतक्या रक्कमेचा चेक नं. ३०५१६८ हा दि. ०१/११/२०२५ इ. रोजी दिला तो चेक फिर्यादी संस्थेने अंतीम वेळी वटणेकरीता आपले खातेवर जमा केला असता सदरचा चेक न वटता अपुरा निधी (Funds Insufficient) अशा शेच्याच्या मेमोनिशी दि. ०६/०१/२०२६ इ. रोजी परत आला त्यानंतर फिर्यादी यांनी आपले वकील मनोज माने यांचेमार्फत दि. ०४/०२/२०२६ इ. रोजी आरोपीस चेक अनादर व रक्कम मागणीबाबत नोटीस पाठविली असता त्याप्रमाणे फिर्यादी यांचे वकीलांना पोहोच मिळालेली नाही, त्यामुळे पोष्टाचे वेबसाईडवरून प्रस्तुत नोटीस पाठविलेच्या पावती नंबरवरून सदरची नोटीस आरोपीस दि. ०५/०३/२०२६ इ. रोजी लागू झाली असून ती आरोपीने स्विकारली असलेचे स्पष्ट होते. त्याकरीता सदर नोटीस पाठविलेल्या EM499548785IN या पावती नंबरचा ट्रकिंग अहवाल सादर करीत असून प्रस्तुतची चेक अनादर नोटीस आरोपी यांनी स्विकारून सुध्दा प्रस्तुत नोटीसीस कोणतेही कायदेशीर उत्तर दिलेले नाही अगर आरोपी यांनी फिर्यादी यांची कायदेशीर देय रक्कम मुदतीत दिलेली नाही त्यामुळे व त्यानंतर सदर फिर्यादीस कारण घडले व घडत आहे.

७) मुदत :

यातील आरोपी यांनी फिर्यादी संस्थेच्या कायदेशीर येणे असलेल्या रक्कमेच्या परतफेडी पोटी रक्कम रू. १,९०,०००/- (अक्षरी रू. एक लाख नव्वद हजार फक्त) इतक्या रक्कमेचा चेक नं. ३०५१६८ हा दि. ०१/११/२०२५ इ. रोजी दिला तो चेक फिर्यादी संस्थेने अंतीम वेळी वटणेकरीता आपले खातेवर जमा केला असता सदरचा चेक न वटता अपुरा निधी (Funds Insufficient) अशा शेच्याच्या मेमोनिशी दि. ०६/०१/२०२६ इ. रोजी परत आला त्यानंतर फिर्यादी यांनी आपले वकील मनोज माने यांचेमार्फत दि. ०४/०२/२०२६ इ. रोजी आरोपीस चेक अनादर व रक्कम मागणीबाबत नोटीस पाठविली असता सदर नोटीस आरोपीस दि. ०५/०२/२०२६ इ. रोजी लागू झालेली असून ती आरोपीने स्विकारलेली आहे. प्रस्तुतची चेक अनादर नोटीस आरोपी यांनी स्विकारून सुध्दा प्रस्तुत नोटीसीस कोणतेही कायदेशीर उत्तर दिलेले नाही, अगर आरोपी यांनी फिर्यादी यांची कायदेशीर देय रक्कम मुदतीत दिलेली नाही. त्यानंतर सदरची फिर्यादी आज रोजी मे. कोर्टात मुदतीत दाखल केली आहे.

८) फिर्यादी संस्थेने सदरचा चेक त्यांचे खाते असलेले बँक ऑफ इंडीया, शाखा: शिरोली, येथे भरला आहे, त्यामुळे सदर चेक बाबतचा वाद चालविणेचा व निर्णय देणेचा या मे. कोर्टाना पूर्ण अधिकार आहे.

९) फिर्यादी संस्थेने आरोपीविरूद्ध सदर चेक बाबतची फिर्याद अन्य कोणत्याही कोर्टात दाखल केलेली नाही अगर प्रलंबित नाही.

१०) सबब फिर्यादी यांची विनंती की,

आरोपीने फिर्यादी यांना त्यांचे खातेवर पुरेशी रक्कम नसताना चेक देऊन तो वटणार नाही हे माहीत असतानाही चेक देऊन फसविले आहे. त्याचप्रमाणे आरोपीने निगोशिअबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट १३८ प्रमाणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला असून त्यामुळे आरोपीने फिर्यादीस फसविणेचे उद्देशाने गुन्हा केला असून, वर नमुद चेकमधील रक्कमेचा दुप्पट दंड आरोपीस करून त्यांचेकडून चेकची रक्कम वसूल होऊन मिळवी. तसेच आरोपीने केलेल्या गंभीर गुन्ह्याबाबत आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करणेत यावी हि विनंती.

येणेप्रमाणे फिर्याद असे.

कोल्हापूर

मे. जा. व्हावे.

ता. १८/०३/२०२८

[Signature]

Drafted & presented

by

यासी पुरावा

- १) आरोपीने फिर्यादी यास दिलेला चेक नं. ३०५१६८ दि. ०१/११/२०२५ इ. रोजी चा अस्सल चेक.
- २) बँक ऑफ इंडीया, शाखा: शिरोली यांनी दिलेला मेमो, दि. २८/११/२०२५.

[Signature]
Dr. A. N. Mane

- ३) बँक ऑफ इंडीया, शाखा: शिरोली यांनी दिलेला मेमो, दि. ०६/०१/२०२६.
- ४) फिर्यादीने आपले वकीलांचेमार्फत आरोपीस पाठविलेल्या नोटीसीची स्थळप्रत दि. ०४/०२/२०२६.
- ५) फिर्यादीने आपले वकीलांचेमार्फत आरोपीस पाठविलेल्या रजिस्टर पोष्ट नं. EM499548785IN या पावतीची मुळ प्रत.
- ६) सदरची नोटीस आरोपीस मिळालेल्या पोष्टाचे ट्रकिंग अहवालाची ०५/०२/२०२६ इ. रोजीची प्रिंट.

प्रतिज्ञा

मी यातील फिर्यादी सत्य प्रतिज्ञेवर कथन करतो की, वरील फिर्यादीमधील लिहीला संपूर्ण मजकूर माझे प्रत्यक्ष माहिती व समजुतीप्रमाणे खरा व बरोबर आहे. म्हणून केली प्रतिज्ञा आज मु. ॥ कोल्हापूर ता. १८/०३/२०२८

